



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११ वे, राजपत्र क्र. ३] गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२५ : पौष/माघ २६-२, शके १९४६ [पृष्ठ - १४,

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-छत्रपती संभाजीनगर विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

पृष्ठे
—
ते
—

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित असलेले.

५५
ते
६८

भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

वाचा :- मा. भारत निवडणूक आयोग यांची प्रेस नोट क्र. ECI/PN/149/2024 दि. १५/१०/२०२४

विषय :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

शासकीय/निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृहे इ. परिसरात मिरवणुका काढणे, घोषणा देणे, सभा घेणे इ. बाबींबाबत निर्बंध.

आदेश

क्रमांक २०२४/गृह विभाग/पोल-१/वि.स.सा.निवडणूक-२०२४/कावि-१८५, दिनांक १५/१०/२०२४.- ज्याअर्थी, मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दिनांक १५/१०/२०२४ रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था आणि शासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणा-या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे, रॅली काढणे, निवडणूकीसंबंधाने

पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्पलेट्स, कटआऊट पेंटिंग्स, होर्डिंग्स लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीणे, किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे इत्यादी बाबी नियंत्रीत करणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे. आणि ज्याअर्थी सर्व संबंधितांना नोटीस देवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी, अविनाश पाठक, जिल्हादंडाधिकारी बीड** भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून या आदेशाद्वारे उक्त ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक २५/११/२०२४ पर्यंत) वरीलप्रमाणे कृती करण्यास निर्बंध घालित आहे. प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करून त्यास प्रसिध्दी द्यावी असेही आदेशीत करित आहे.

सदरील आदेश आज दिनांक १५/१०/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्यानिशी निर्गमित करित आहे.

(अविनाश पाठक) भा.प्र.से.
जिल्हादंडाधिकारी, बीड.

२

जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

वाचा :- मा. भारत निवडणूक आयोग यांची प्रेस नोट क्र. ECI/PN/149/2024 दि. १५/१०/२०२४

विषय :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदांतर्गत कार्यवाही करणे बाबत.

आदेश

क्रमांक २०२४/गृह विभाग/पोल-१/वि.स.सा.निवडणूक-२०२४/कावि-१८६, दिनांक १५/१०/२०२४.- ज्याअर्थी, मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दिनांक १५/१०/२०२४ रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. आणि ज्याअर्थी, माझे असे निदर्शनास आले आहे की, काही व्यक्ती/संस्था यांचेकडून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स, व जाहिराती लावून शहरांचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षांशी संबंधित व्यक्ती/संस्था यांचेकडून होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व जाहिराती लावून सार्वजनिक मालमत्तांचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आणि ज्याअर्थी, मा. भारत निवडणूक आयोगाने मालमत्ता विद्रुपीत करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सुचित केल्यानुसार नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात निवडणूकीच्या कालावधीमध्ये होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व जाहिराती प्रदर्शित करताना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर ते दुर (नष्ट) करून इमारती, मालमत्ता पूर्ववत करून घेणे, जाहिराती तात्काळ काढून घेणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी, अविनाश पाठक, जिल्हादंडाधिकारी बीड** भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून असे आदेश देत आहे की, निवडणूकीच्या कालावधीमध्ये शासकीय, निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विद्रुपता करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक २५/११/२०२४ पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करून त्यास प्रसिध्दी द्यावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १५/१०/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

(अविनाश पाठक) भा.प्र.से.

जिल्हादंडाधिकारी, बीड.

३

जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

वाचा :- मा. भारत निवडणूक आयोग यांची प्रेस नोट क्र. ECI/PN/149/2024 दि. १५/१०/२०२४

विषय :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करतेवेळी अवलंब करावयाच्या कार्यपद्धतीबाबत.

आदेश

क्रमांक २०२४/गृह विभाग/पोल-१/वि.स.सा.निवडणूक-२०२४/कावि-१८७, दिनांक १५/१०/२०२४.- ज्याअर्थी, मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दिनांक १५/१०/२०२४ रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या/ वाहने यांचा समावेश नसावा. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात फक्त पाच व्यक्ती उपस्थित राहतील. या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे. आणि ज्याअर्थी सर्व संबंधितांना नोटीस देवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ नुसार एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी, अविनाश पाठक, जिल्हादंडाधिकारी बीड** भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून असे आदेश देत आहे की, निवडणूकीच्या कालावधीत बीड जिल्ह्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या/ वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे १०० मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/ वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध करण्यात येत आहे.

हे आदेश दिनांक १५/१०/२०२४ पासून ते दिनांक २५/११/२०२४ चे २४.०० वा. पर्यंत संपूर्ण बीड जिल्ह्यात अंमलात राहतील.

सदरील आदेश आज दिनांक १५/१०/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात आले.

(अविनाश पाठक) भा.प्र.से.

जिल्हादंडाधिकारी, बीड.

४

जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

वाचा :- मा. भारत निवडणूक आयोग यांची प्रेस नोट क्र. ECI/PN/149/2024 दि. १५/१०/२०२४

विषय :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध घालण्याबाबत.

आदेश

क्रमांक २०२४/गृह विभाग/पोल-१/वि.स.सा.निवडणूक-२०२४/कावि-१८८,
दिनांक १५/१०/२०२४ :- ज्याअर्थी, मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दिनांक १५/१०/२०२४ रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. आणि ज्याअर्थी बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणा-या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना खालील बाबींवर निर्बंध घालण्याची गरज असल्याची माझी खात्री झाली आहे.

१. इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे.

२. नमुना मतपत्रिकेसाठी मा. निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे.

३. मा. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे.

त्याअर्थी, **मी, अविनाश पाठक, जिल्हादंडाधिकारी बीड** भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून असे आदेश देत आहे की, वरील प्रमाणे नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक २५/११/२०२४ पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करून त्यास प्रसिध्दी द्यावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज **दिनांक १५/१०/२०२४** रोजी माझ्या सही व शिक्यानिशी निर्गमित करीत आहे.

(अविनाश पाठक) भा.प्र.से.
जिल्हादंडाधिकारी, बीड.

५

जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

वाचा :- मा. भारत निवडणूक आयोग यांची प्रेस नोट क्र. ECI/PN/149/2024 दि. १५/१०/२०२४

विषय :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण इत्यादी करण्यावर निर्बंध घालणेबाबत.

आदेश

क्रमांक २०२४/गृह विभाग/पोल-१/वि.स.सा.निवडणूक-२०२४/कावि-१८९,
दिनांक १५/१०/२०२४ :- ज्याअर्थी, मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दिनांक १५/१०/२०२४ रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. आणि ज्याअर्थी बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासकीय विश्रामगृह सार्वजनिक ठिकाणे रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणा-या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण इत्यादी करण्यावर निर्बंध घालणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे. आणि ज्याअर्थी, सर्व संबंधितांना नोटीस देवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी, अविनाश पाठक, जिल्हादंडाधिकारी बीड** भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून असे आदेश देत आहे की, वरीलप्रमाणे नमूद केले नुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये /संस्था, शासकीय विश्रामगृह सार्वजनिक ठिकाणे रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण इत्यादी करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक २५/११/२०२४ पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करून त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

हे आदेश आज **दिनांक १५/१०/२०२४** रोजी माझ्या सही व शिक्यानिशी निर्गमित करीत आहे.

(अविनाश पाठक) भा.प्र.से.
जिल्हादंडाधिकारी, बीड.

जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

वाचा :- मा. भारत निवडणूक आयोग यांची प्रेस नोट क्र. ECI/PN/149/2024 दि. १५/१०/२०२४

विषय :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध घालणे बाबत.

आदेश

क्रमांक २०२४/गृह विभाग/पोल-१/वि.स.सा.निवडणूक-२०२४/कावि-१९०, दिनांक १५/१०/२०२४.- ज्याअर्थी, मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दिनांक १५/१०/२०२४ रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. आणि ज्याअर्थी बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध घालण्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी, अविनाश पाठक, जिल्हादंडाधिकारी बीड** भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून या आदेशाद्वारे असे आदेशीत करित आहे की, जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक २५/११/२०२४ पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करून त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १५/१०/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

(अविनाश पाठक) भा.प्र.से.
जिल्हादंडाधिकारी, बीड.

जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

वाचा :- मा. भारत निवडणूक आयोग यांची प्रेस नोट क्र. ECI/PN/149/2024 दि. १५/१०/२०२४

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

विषय :- मोटार गाड्या/वाहनांचा ताफ्याचा वापर करण्यास निर्बंध घालण्याबाबत.

आदेश :-

क्र. २०२४/गृह विभाग/पोल-१/ वि.स. सा. निवडणूक-२०२४/कावि-१९१/४३४४ दिनांक :-१५/१०/२०२४ ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दिनांक १५/१०/२०२४ रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.

आणि ज्या अर्थी मा. निवडणूक आयोगाने मोटारगाड्या/वाहने यांच्या ताफ्यात दहा पेक्षा अधिक वाहने नसावीत असे निर्देश दिले आहेत. आणि ज्याअर्थी बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहा पेक्षा अधिक मोटार गाड्या/वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध घालणे बाबत माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी अविनाश पाठक, जिल्हादंडाधिकारी बीड** भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून असे आदेश देत आहे की, राजकीय पक्ष निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांचे वाहनांच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक २५/११/२०२४ पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करून त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १५/१०/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

(अविनाश पाठक) भा.प्र.से.
जिल्हादंडाधिकारी, बीड

८

जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

वाचा :- मा. भारत निवडणूक आयोग यांची प्रेस नोट क्र. ECI/PN/149/2024 दि. १५/१०/२०२४

विषय :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

प्रचारासाठी वापरण्यात येणा-या वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे, इत्यादी बाबीसाठी निर्बंध घालण्याबाबत.

आदेश :-

क्र. २०२४/गृह विभाग/पोल-१/वि.स. सा. निवडणूक-२०२४/ कावि-१९२/४३४५ दिनांक :-१५/१०/२०२४ .- ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दिनांक १५/१०/२०२४ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. ज्याअर्थी सदर निवडणूकीचे प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांना निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणा-या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे, इत्यादी बाबीसाठी बंधन घालणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी अविनाश पाठक, जिल्हादंडाधिकारी बीड** भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन या आदेशाद्वारे खालीलप्रमाणे निर्बंध घालित आहे.

१. प्रचारासाठी वापरण्यात येणा-या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्ट्रिन ग्लासच्यापुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून २ फुट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही.

२. सदर वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही.

३. सदर वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही.

हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक २५/११/२०२४ पर्यंत) अंमलात राहतील. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १५/१०/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्यानिशी निर्गमित करीत आहे.

(अविनाश पाठक) भा.प्र.से.
जिल्हादंडाधिकारी, बीड

९

जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

वाचा :- मा. भारत निवडणूक आयोग यांची प्रेस नोट क्र. ECI/PN/149/2024 दि. १५/१०/२०२४

विषय :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

ध्वनी क्षेपकाचे वापरावरील निर्बंध घालण्याबाबत.

आदेश :-

क्र. २०२४/गृह विभाग/पोल-१/वि.स. सा. निवडणूक-२०२४/कावि-१९३/४३४६ दिनांक :-१५/१०/२०२४.- ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दिनांक १५/१०/२०२४ रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. आणि ज्याअर्थी सदर निवडणूकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होण्याची, सर्वसामान्य लोकांच्या शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे सदर बाबीवर निर्बंध घालणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी अविनाश पाठक, जिल्हादंडाधिकारी बीड** महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (एन) मधील प्राप्त अधिकारानुसार निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकांचे वापरावर खालील प्रमाणे निर्बंध घालित आहे.

१. ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांचे परवानगी शिवाय करता येणार नाही.

२. सकाळी ६.०० वाजण्यापुर्वी आणि रात्री १०.०० वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनांवर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकांचा वापर करता येणार नाही.

३. दिवसा प्रचाराकरिता फिरणा-या वाहनांनी ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबुनच करावा. ध्वनी क्षेपकाच्या आवाजासह फिरणा-या वाहनास प्रतिबंध असेल.

४. सर्व राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरा संबंधीत घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.

सदरचे आदेश हे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक २५/११/२०२४ पर्यंत) अंमलात राहतील. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १५/१०/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्यानिशी निर्गमित करीत आहे.

(अविनाश पाठक) भा.प्र.से.
जिल्हादंडाधिकारी, बीड

जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

वाचा :- मा. भारत निवडणूक आयोग यांची प्रेस नोट क्र. ECI/PN/149/2024 दि. १५/१०/२०२४

विषय :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, रहदारीस अडथळा निर्माण न होवू देण्यासाठी निर्बंध घालण्याबाबत.

आदेश :-

क्र. २०२४/ गृह विभाग / पोल-१/ वि.स.सा. निवडणूक- २०२४ / कावि-१९४/४३४७ दिनांक :-१५/१०/२०२४.- ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दिनांक १५/१०/२०२४ रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. आणि ज्याअर्थी बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकी संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्डिंग्ज, कमानी लावणे या व इतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवू शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यावर निर्बंध घालणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी अविनाश पाठक, जिल्हादंडाधिकारी बीड** महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (डीबी) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश देत आहे की, निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत (दिनांक २५/११/२०२४ पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १५/१०/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

(अविनाश पाठक) भा.प्र.से.
जिल्हादंडाधिकारी, बीड

जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

वाचा :- मा. भारत निवडणूक आयोग यांची प्रेस नोट क्र. ECI/PN/149/2024 दि. १५/१०/२०२४

विषय :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

खाजगी व्यक्तीच्या जागेवर/सार्वजनिक जागेवर झेंडे, भितीपत्रके लावण्यास निर्बंध घालण्याबाबत.

आदेश :-

क्र. २०२४/गृह विभाग/पोल-१/वि.स.सा. निवडणूक-२०२४/कावि-१९५/४३४८ दिनांक :-१५/१०/२०२४.- ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दिनांक १५/१०/२०२४ रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. आणि ज्याअर्थी बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधींनी किंवा त्यांचे हितचिंतक यांना निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भितीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे, इत्यादी करिता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधीत मालकाची परवानगी शिवाय व संबंधीत परवाना प्राधिकरणाचे परवानगी शिवाय वापर करण्यास निर्बंध घालण्याची आवश्यकता असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी अविनाश पाठक, जिल्हादंडाधिकारी बीड** भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश देत आहे की, निवडणूकीचे प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादीचा संबंधीत जागा मालकाचे परवानगी शिवाय व संबंधीत परवाना देणा-या प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत (दिनांक २५/११/२०२४ पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १५/१०/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

(अविनाश पाठक) भा.प्र.से.
जिल्हादंडाधिकारी, बीड

१२

अपर जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

वाचा :- मा. भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचे पत्र क्र. 437/6/1/INST/ECI/FUNCT/MCC/2024 दि. १५/१०/२०२४

२. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३

३. मा. उप सचिव महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्र. पीआरओ-०७२४/प्र.क्र.३५/विशा-२ दि. ०२/०९/२०२४.

विषय :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान व दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणा-या मत मोजणीच्या कालावधीत मतदान केंद्र व मतमोजणी परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करणे बाबत.

आदेश

क्रमांक २०२४/गृह विभाग/पोल-१/वि.स.सा.निवडणूक-२०२४/कावि-२३६,
दिनांक १३/११/२०२४.- ज्याअर्थी, संदर्भ क्र. १ अन्वये मा. भारत निवडणूक आयोगाने दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून सदर कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया होणार असून दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

आणि ज्याअर्थी, बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाची निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदान केंद्र व मतमोजणीच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, **मी, शिवकुमार स्वामी, अपर जिल्हादंडाधिकारी बीड** भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून खालीलप्रमाणे कृत्य करण्यास मनाई करत आहे.

१. मतदान केंद्राचे ठिकाणापासून १०० मीटर व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालय/ उमेदवारांचे मंडपे, सर्व दुकाने ई. तसेच मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे ईत्यादींच्या वापरावर बंदी घालत आहे.

२. निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त इतर खाजगी वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

३. मतदान केंद्राचे ठिकाणापासून १०० मीटर व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांना वगळून पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणास प्रतिबंध करण्यात येत आहे. परंतु जे मतदार मतदानासाठी मतदान केंद्राचे ठिकाणी रांगेत उभे असतील त्यांना आदेश लागू राहणार नाही.

४. मतदान केंद्र परिसरात ध्वनीक्षेपक वापरास, वाद्य वाजविणेस व मिरवणूका काढणेस प्रतिबंध करण्यात येत आहे.

५. मतदान केंद्राचे १०० मीटरच्या आत व मतमोजणी केंद्राच्या २०० मीटरच्या आत संबंधीत पक्षाचे/ उमेदवाराचे चिन्हाचे प्रदर्शन करणेस व निवडणूक कामकाजासाठी नियुक्त असलेल्या अधिकारी/कर्मचारी व मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त इतर व्यक्तींना वैध ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश करणेस प्रतिबंध करण्यात येत आहे.

६. सदर आदेश हे निवडणूकीच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत.

सदर आदेश हे निवडणूकीची कामे हाताळताना कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होवू नये या दृष्टीकोनातून दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाच्या दिवशी व दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी दिवशी सकाळी ०६.०० वाजेपासून ते मतदान प्रक्रिया व मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. तसेच प्रत्येक ईसमावर सदर आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करून त्यास प्रसिध्दी द्यावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १३/११/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी देण्यात आला आहे.

(**शिवकुमार स्वामी**),
अपर जिल्हादंडाधिकारी, बीड.

१३

उप जिल्हाधिकारी (अतियात) तथा उपविभागीय अधिकारी परळी वै.
यांचेकडून
जाहिर प्रगटन

संचिका क्र. २०१५/विरासत/कावि-११५/सिआर-२३

अर्जदार : यशवंत नरहरी पुजारी व प्रदिप नरहरी पुजारी रा. परळी वै. जि. बीड

विषय : हैद्राबाद अतियात चौकशी कायदा अधिनियम १९५२ नुसार श्री वैजनाथ प्रभु संस्थान परळी वैजनाथ इनाम जमीन मौ. नाश्ना ता. परळी वैजनाथ जि. बीड येथील गट क्र. ११ क्षेत्र ०१ हे. ७९ आर व १९७ क्षेत्र १० हे ७९ आर चे विरासत मंजूर करणे बाबत.

इनाम जमिनीचा तपशील खालील प्रमाणे

अ.क्र.	गावाचे नाव	देवस्थानाचे नाव	गट क्र.	क्षेत्र हे.आर.
१.	मौ. नाश्ना ता.परळी वैजनाथ जि. बीड	श्री वैजनाथ प्रभु देवस्थान	११	०१हे. ७९ आर.
			१९७	१०हे. ७९ आर.

उपरोक्त विषयी अर्जदार यशवंत नरहरी पुजारी व प्रदिप नरहरी पुजारी रा. परळी वै. जि. बीड यांनी हैद्राबाद अतियात चौकशी कायदा अधिनियम १९५२ अन्वये मौ. नाश्ना खिदमतमाश इमान जमिनीचे विरासतधारक यांचे वारास या नात्याने अर्जदार यांचे नावे हैद्राबाद अतियात अधिनियम १९५२ अन्वये श्री वैजनाथ प्रभु देवस्थान मौ. नाश्ना ता. परळी वै. जि. बीड सेवा अदा करण्याबाबत वरील तपशीलाप्रमाणे खिदमतमाश इनाम जमिनीची विरासत अर्जदार यशवंत नरहरी पुजारी व प्रदिप नरहरी पुजारी रा. परळी वै. जि. बीड यांचे नावे मंजूर करणेबाबत कोणाचे आक्षेप तसेच हितसंबंध असल्यास सदर जाहिर प्रगटन राजपत्रात प्रसिध्द झालेपासून ६ आठवड्यांचे आत लेखी पुराव्यासह उपजिल्हाधिकारी (अतियात) उपविभागीय अधिकारी परळी वै. यांचेकडे सक्षम सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त आक्षेपाचा विचार करण्यात येणार नाही व प्रकरणात नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

ठिकाण : परळी वैजनाथ

दिनांक : ३०/१२/२०२४

अरविंद लाटकर

उपजिल्हाधिकारी (अतियात) तथा
उपविभागीय अधिकारी परळी वै.

१४

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, छत्रपती संभाजीनगर
यांचेकडून
प्रारंभिक अधिसूचना

भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा
आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अंतर्गत कलम ११ (१)

ची अधिसूचना

जा.क्र.२०२५/भूसं/विमानतळ विस्तारीकरण/सीआर-१/२०२४

दिनांक ०६/०१/२०२५

ज्याअर्थी भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ खंड (उ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वनविभाग क्र.संकिर्ण ११/२०२४/प्र.क्र.७७ (भाग-२)/अ-२ दिनांक ११ सप्टेंबर, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ण) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिका-यास या सोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त जमीन" असा करण्यात आलेला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते. ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये दिलेले आहे. आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत.

आणि ज्याअर्थी सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चार मध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी उक्त अधिनियमाच्या कलम ४३ च्या पोट कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची पाच मध्ये दिलेला आहे.

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येते की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही. किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमुद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपूरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त नियम" असा करण्यात आलेला आहे) यांच्या नियम १० च्या उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमिअभिलेखांच्या अद्ययावती करण्याचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी छत्रपती संभाजीनगर यास पदनिर्देशित केले आहे.

करीता उक्त अधिनियमातील तरतुदीप्रमाणे मला प्राप्त अधिकारानुसार मी डॉ. व्यंकट कंठीराम राठोड उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, छत्रपती संभाजीनगर पुढील अनुसूची एक ते पाच अधिसूचित करित आहे.

अनुसूची - एक

संपादीत करावयाचे जमिनीचे वर्णन

गाव : चिकलठाणा ता. : छ. संभाजीनगर जिल्हा : छ.संभाजीनगर

अ.क्र.	गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र (हेक्टर)
१.	३८८	०.५०८४
२.	३९६	१.१३७५
३.	३९७	०.९६
४.	४५४	१.७४
५.	३९८	२.९६
६.	३९९	१.४८८९
७.	४५६	०.३५५५
८.	४०१	१.४४
९.	४०२	४.४५
१०.	४१९	१.९७७५
११.	४००	०.४९४३
१२.	४२१	०.१७४६
१३.	४१६	०.४९
१४.	४१७	०.२५८०
१५.	४१८	०.५०९०
१६.	४३१	०.४०
१७.	४३२	०.३४
१८.	४३३	०.२६
१९.	४३४	०.०३
२०.	४३५	०.४६
२१.	४३६	१.५१
२२.	४५२	१.०४४७

अ.क्र.	गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र (हेक्टर)
२३.	४५३	०.४०
२४.	५२२	३.०८
२५.	५२५	०.५३
२६.	५२४	०.१०
२७.	५२३	०.४८
२८.	५२९	०.३३
२९.	५३०	०.२१
३०.	५३१	०.०४
३१.	५३२	०.४१
३२.	५३३/१	२.५८
३३.	५०८	१.६५
३४.	५३५	२.५०
३५.	५३६	२.१२
३६.	५३७	१.४८
३७.	५३८	०.५१
३८.	५३९	०.११
३९.	४२२	६.०३
४०.	४२३	०.७१
४१.	४२४	०.२६
४२.	४२६	०.२२
४३.	सुखणा नदी	१.४०
४४.	७४८	०.२८५०
	एकुण	४८.४२३४

गाव : मुर्तुजापूर ता. छ. संभाजीनगर जि. छ. संभाजीनगर

अ.क्र.	गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र (हेक्टर)
१.	३४/२	०.६७४३
२.	२९/१	०.८४
३.	३०	१.४३
४.	३१	१.३१
	एकुण	४.२५४३

गाव : मुकुंदवाडी ता. छ. संभाजीनगर जि. छ. संभाजीनगर

अ.क्र.	गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र (हेक्टर)
१.	१३	०.४४
२.	१५	०.४७
३.	१६	०.५८८२
४.	१७	०.३२००
५.	१८ पैकी	०.१८१५
६.	२१ पैकी	०.१४८०
७.	२२	०.१८६६
८.	२६	०.०९
	एकुण	२.४२४३

अनुसूची - २

१५

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव :- औरंगाबाद विमानतळाचे विस्तारीकरण

प्रकल्प कार्याचे वर्णन :- औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणाकरिता आवश्यक असलेल्या मौजे चिकलठाणा, मुकुंदवाडी व मूर्तूजापूर, ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथील जमिनीचे भूसंपादन करणे.

समाजाला मिळणारे लाभ :- पायाभुत सुविधा प्रकल्प

अनुसूची - तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे :- विस्थापनाची आवश्यकता नाही. सबब माहिती निरंक

अनुसूची चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश :- महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भागचार-अ बुधवार जून ७, २०२३/ ज्येष्ठ १७, शके १९४५ असाधारण क्रमांक ११८ महसूल व वनविभाग, मंत्रालय मुंबई, दिनांक ०७ जून २०२३. तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-अ, गुरुवार नोव्हेंबर ९, २०२३/कार्तिक १८, शके १९४५ असाधारण क्रमांक २३९, महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई दिनांक ०७ नोव्हेंबर २०२३ नुसार उक्त अधिनियमांचे प्रकरण दोन आणि तीन यांच्या तरतूदी लागू करण्यापासुन सुट देण्यात आली आहे.

अनुसूची पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील :-

अ. प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात	: - निरंक
आलेल्या अधिका-याचे पदनाम	
ब. प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता	:- निरंक
क. ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती	:- निरंक
करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा	
तपशील.	

टीप : उक्त जमिनीचा आराखडाचे उप विभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात निरीक्षणा करिता उपलब्ध आहे.

दिनांक : ०६/०१/२०२५

ठिकाण : छत्रपती संभाजीनगर

(डॉ. व्यंकट कंठीराम राठोड)
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन
अधिकारी, छत्रपती संभाजीनगर.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, धाराशिव विभाग, धाराशिव
यांजकडून

चौकशीची नोटीस

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम
७९ अ अ प्रमाणे अर्ज)

सन २०२४ चा अर्ज क्रमांक :- ३५७/२०२४

सार्वजनिक न्यासाचे नाव - श्री अंबीका शिक्षण प्रसारक मंडळ आंबी
ता भूम जि. धाराशिव नोंदणी क्र. एफ - ४२३/उस्मानाबाद.

बळीराम निवृत्ती गटकळ.

अर्जदार

रा.आंबी.ता भूम जि. धाराशिव

क्र. न्या.अधि./१४२४/२४.- ज्या अर्थी, वरील अर्जदार यांनी वर नमूद
श्री. अंबीका शिक्षण प्रसारक मंडळ आंबी ता भूम जि. धाराशिव नोंदणी क्र.
एफ-४२३/उस्मानाबाद. या न्यासाचे परिशिष्ट-१ पुर्नलेखन करुन प्रत
मिळण्यासाठी किरकोळ अर्ज केला आहे.

त्या अर्थी, हितसंबंधीत लोकांच्या माहितीसाठी सदर नोटीस प्रसिध्द
करण्यात येत आहे. या कामी कोणाला काही सांगावयाचे असेल किंवा
काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची
लेखी कैफियत सर्व पुरावे/कागदपत्रासह ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून
३० (तीस) दिवसांचे आत स्वतः/ वकिला मार्फत व्यक्तिशः अथवा टपालाने
या कार्यालयामध्ये सादर करावे. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार
केला जाणार नाही. या कामी वरील मुदतीत कोणाची काही हरकत आली
नाही तर हरकत नाही असे समजून चौकशीचे काम पुढे चालवून निकाली
काढण्यात येईल.

सदरची नोटीस माझ्या सहीने व मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त,
धाराशिव विभाग, धाराशिव यांचे शिक्क्यानिशी आज दि. ११/११/२०२४
रोजी दिली.

(डी. ए. जाधवर)

अधिक्षक,

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,
धाराशिव विभाग, धाराशिव

१६

१७

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, धाराशिव विभाग, धाराशिव

जिल्हाधिकारी धाराशिव यांजकडून

चौकशीची नोटीस

अधिसूचना

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम
७९ अ अ प्रमाणे अर्ज)

वाचा :- सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. पीएचडी/१०८२/
२१००/ए/एकोणतीस दि. २९/०६/१९८२

सन २०२४ चा किरकोळ अर्ज क्रमांक :- ३९७/२०२४

क्र. २०२४/साप्र/संकीर्ण/सिआर-०५.- उपरोक्त संदर्भीय शासन

सार्वजनिक न्यासाचे नाव - पंचाक्षरी शिवाचार्य ट्रस्ट, आलूर
ता उमरगा जि. धाराशिव. नोंदणी क्र. ए - २६५०(उस्मानाबाद.)

निर्णयान्वये मला प्राप्त अधिकाराचा वापर करुन मी, डॉ. मैनक घोष,
(भा.प्र.से.) जिल्हाधिकारी धाराशिव सन २०२५ या वर्षा करिता धाराशिव
जिल्ह्यामध्ये खाली दर्शविलेल्या दिवशी स्थानिक सुट्या जाहीर करीत
आहे.

भिमाशंकर जगदेवस्वामी देवणीकर. रा. जुनी आदर्श कॉलनी, लातूर
अर्जदार

अ. क्र.	दिनांक	वार	दिन विशेष
१	१७/०१/२०२५	शुक्रवार	हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे दर्ग्याचा उर्स
२	०१/०९/२०२५	सोमवार	जेष्ठ गौरी पुजन
३	२०/१०/२०२५	सोमवार	नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान

क्र. न्याय/१५१३/२०२४.- ज्या अर्थी, वरील अर्जदार यांनी वर नमूद
पंचाक्षरी शिवाचार्य ट्रस्ट, आलूर ता उमरगा जि. धाराशिव. नोंदणी क्र. ए
- २६५०(उस्मानाबाद.) या न्यासाचे परिशिष्ट-१ पुर्नलेखण करुन प्रत
मिळण्यासाठी किरकोळ अर्ज केला आहे.

उपरोक्त स्थानिक सुट्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय
कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, नगर पालिका, स्थानिक
स्वराज्य संस्थांचे कार्यालये, कोषागार कार्यालय व इतर शैक्षणिक संस्था
यांना लागू राहतील.

त्या अर्थी, हितसंबंधीत लोकांच्या माहितीसाठी सदर नोटीस प्रसिध्द
करण्यात येत आहे. या कामी कोणाला काही सांगावयाचे असेल किंवा
काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची
लेखी कैफियत सर्व पुरावे/कागदपत्रासह ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून
३० (तीस) दिवसांचे आत स्वतः/ वकिला मार्फत व्यक्तिशः अथवा टपालाने
या कार्यालयामध्ये सादर करावे. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार
केला जाणार नाही. या कामी वरील मुदतीत कोणाची काही हरकत आली
नाही तर हरकत नाही असे समजून चौकशीचे काम पुढे चालवून निकाली
काढण्यात येईल.

ही अधिसूचना धाराशिव जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय,
केंद्र शासनाच्या कार्यालयांना व बँकाना लागू राहणार नाही.

सदरची नोटीस माझ्या सहीने व मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त,
धाराशिव विभाग, धाराशिव यांचे शिक्क्यानिशी आज दि. १७/१२/२०२४
रोजी दिली.

डॉ. मैनक घोष, (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी धाराशिव.

(डी. ए. जाधवर)

अधिक्षक

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,
धाराशिव विभाग, धाराशिव.

१८

अनुसूची -१

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी भोकरदन, यांजकडून भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९ (१) ची

अधिसूचना

क्र. २०२३/उपविअ/भूसंपादन/पा.त.क्र.०४ आढा/अंधारी/सिआर-

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याने, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट कलम (द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना, दिनांक १७/१०/२०२३ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे व महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये दि. २८/११/२०२३ रोजी प्रसिध्दी देण्यात आली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची दोन मध्ये अधिक तपशिलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे. किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

ज्याअर्थी, जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी जालना कलम १५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्या नंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीनी संपादीत करण्याची आवश्यकता आहे, या बाबत त्यांची खात्री पटली आहे म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (१) च्या तरतुदी मध्ये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीनीची आवश्यकता आहे. असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे. आणि ज्याअर्थी, अनुसूची तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधीत कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतच्या प्रयोजनासाठी पुनर्वसन क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेच्या सारांश अनुसूची चार मध्ये विनिर्दिष्ट केला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या अन्वये सुचीत शासन असलेल्या जिल्हाधिकारी हे उक्त अधिनियमा मध्ये जिल्हाधिकारी यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी भोकरदन यांना अधिसूचना काढण्यापुर्वी पदनिर्देशित करित आहे.

गावाचे नाव:- मौजे आढा-अंधारी पा.त.क्र.०४

ता. जाफ्राबाद जि.जालना

अ.क्र.	भूसंपादन किंवा गट क्रमांक	मोजणी प्रमाणे क्षेत्र (हे. आर.)
१	१२०	१.२२
२	१२०	०.१५
३	१२१	०.१९
४	१२२	०.१०
५	३६	०.०२
६	३८	०.९४
७	३९	०.२१
एकूण क्षेत्र हे. आर.		२.८३

अनुसूची -२

प्रकल्पाचे नांव : पा.त. क्र. ०४ मौ.आढा/अंधारी ता. जाफ्राबाद जि.जालना
प्रकल्प कार्याचे वर्णन : मौ.आढा/अंधारी ता. जाफ्राबाद जि.जालना येथील पाझर तलाव क्र. ०४ च्या संपादनाबाबत

समाजाला मिळणारे लाभ : या प्रकल्पामुळे मौ.आढा/अंधारी ता. जाफ्राबाद जि.जालना येथील जमीन ओलीताखाली येणार आहे. पाझर तलाव क्र. ०४ मुळे त्या लाभक्षेत्रातील जमीनीची पाणी पातळी भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे, तसेच गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या जनावाराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या पाझर तलावाच्या कामामुळे रोजगाराची संधी मिळणार आहे. तसेच संपदना क्षेत्रा लगतची जमीन ओलीत होणार असून प्राप्त होणा-या उत्पन्नात लक्षणी वाढ होणार आहे. व पर्यायाने खेड्यातील जीवनमानामध्ये सुधारणा होणार आहे.

अनुसूची -३

बाधीत व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे - सदरचा प्रकल्प हा सिंचन क्षेत्रातील जमीन अधिकाधिक फायदेशीर उत्पन्न देणारी व लाभदायक व्हावी या साठी तलाव क्र. ०४ चे संपादन करण्यात आलेले आहे. सदरचा प्रकल्प हा दुर्गम व सखोल शेतजमीनीवर असून त्यास शेतक-यांनी संमती दिली आहे. यामध्ये कोणतेही वस्ती अथवा गावठाण बाधीत होत नसल्यामुळे अथवा कोणतीही व्यक्ती विस्थापीत होत नसल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

अनुसूची -४

(सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश)

लागू नाही

टीप :- उक्त जमिनीच्या नकाशाचे वर्णन उपविभागीय अधिकारी भोकरदन जि. जालना यांचे कार्यालयात निरीक्षणा करिता ठेवण्यात आला आहे.

ठिकाण :- भोकरदन

दिनांक:- १६/१२/२०२४

डॉ. दयानंद जगताप,
उपविभागीय अधिकारी तथा
भूसंपादन अधिकारी भोकरदन.

१९

विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांजकडून

सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग

विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांचे कार्यालय

यांजकडून

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ व नियम ८९

(१७) अन्वये आदेश. :-

जा.क्र.प्रशासन/भुविकासबँक/बीड/नोंदणीरद्द/सन-२५- १९/ :-

वाचा :- १. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ मधील तरतूद

२. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम ८९ (१७) मधील तरतूद

३. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्र. एलडीबी-१०१३/प्र.क्र.६९९/७-स दि. २४ जुलै, २०१५

४. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांचे आदेश जा. क्र. नियंत्रण/ भुविकासबँक/अंतिम अवसायन आदेश/२८५०/सन२०१८ दि. ०६/०७/२०१८

५. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांचे आदेश जा.क्र. नियंत्रण/भुविकासबँक/अ.अ.आदेश बदल/२९४१/सन२०२२ दिनांक १६ जून २०२२

६. मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, म. रा. पुणे यांचे कार्यालयाचे परिपत्रक जा.क्र.सआ-/का.व.वै.कार्य/अवसायक निबंधक अधिकार/१९६/२० दि. २३/११/२०२०

७. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय एलडीबी-१०१५ प्र.क्र.२८(शिकाना)/७-स/२२दि.०९ नोव्हेंबर, २०२२

८. मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयाचे पत्र जा. क्र. सआ/सावभूविबँ/नोंदणीरद्द/कार्यवाहीबाबत/२४ दि. १६ ऑक्टोबर, २०२४

९. मा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयाचे परिपत्रक जा. क्र. १ सआ/प्रशा./नॉरससं/कस्टोडियन कामकाज/८६/२० दि. ८ जून २०२०.

१०. अवसायक, बीड जिल्हा सहकारी कृषि ग्रामिण बहुउद्देशीय विकास बँक म. बीड तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांचा अंतिम अहवाल जा. क्र. भुविकास बँक/नोंदणी रद्द/ ४२५६/२०२४ दि. ३० डिसेंबर, २०२४

ज्या अर्थी,

बीड जिल्हा सहकारी कृषि ग्रामिण बहुउद्देशीय विकास बँक म. बीड नोंदणी क्रमांक बी.एच.आर./बी.एन.के.)/(ओ)/११५/२००१ दि. २०/०९/२००१ रोजी (यापुढे 'भुविकास बँक' असे संबोधण्यात येईल) ही भुविकास बँक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (यापुढे 'अधिनियम' असे संबोधण्यात येईल) व त्या अंतर्गतचे नियम, १९६१ (यापुढे 'नियम' असे संबोधण्यात

येईल) अंतर्गत नोंदणीकृत केलेली असून भुविकास बँकेला अधिनियम, नियम, मंजूर उपविधी आणि वेळोवेळी प्रसिध्द करण्यात आलेले शासन निर्णय व परिपत्रकीय सुचना नुसार कामकाज करणे बंधनकारक आहे आणि,

भुविकास बँकेचे कामकाज (कर्जवाटप) अनेक वर्षांपासून ठप्प असल्यामुळे वाचा क्र.३ चे शासन निर्णयानुसार धोरणात्मक निर्णय घेवून मा. उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही अशा जिल्हा भुविकास बँकेच्या अवसायनाची प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याबाबत शासनाने सुचित केले होते. बँककेडे शिखर बँकेचे व इतर असे दिनांक ३१/०३/२०१७ अखेर एकूण देणे रुपये ८९०५.०७ लक्ष इतके व बँकेस कर्जदार सभासदांकडून व्याजासह एकूण येणे रक्कम रुपये ५९३१.२९ लक्ष एवढे असून रक्कम रु. २९७३.७८ लक्ष इतकी तफावत असून उक्त तफावतीचा विचार करता बँक शिखर बँकेची देणी देऊ शकत नाही. तसेच बँकेचा माहे मार्च २०१७ अखेर एकूण तोटा रक्कम रुपये ६२०८.८० लक्ष एवढा आहे. बँकेच्या कर्ज वसूलीसाठी प्रयत्न करुनही येणे बाकी रक्कमेच्या अत्यंत अल्प प्रमाणात म्हणजेच वसूल पात्र रक्कमेच्या तुलनेत बँकेची कर्ज वसूली अत्यल्प आहे पर्यायाने बँकेची आर्थिकस्थिती खालावून बँकेचा दैनंदिन खर्चही बँक भागवू शकत नाही. कर्ज वसूलीमधून कर्मचा-यांची पूर्णपणे देणी भागवू शकत नाही. बँक सातत्याने तोटयात आहे म्हणजेच बँकेची इतर येणे रक्कमेपेक्षा देणे रक्कम जास्त आहे. सदर अनिष्ट तफावत भरुन काढून बँक इतर देणी देऊन भविष्यात अर्थक्षम होऊ शकत नाही. म्हणजेच सदर बँक उद्देशाप्रमाणे निधी अभावी भविष्यात कोणत्याही स्वरूपात कर्जवाटप करू शकत नाही. बँकेस सतत नऊ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून लेखापरिक्षण वर्ग ड मिळालेला आहे इत्यादी बाबींचा विचार करुन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांनी वाचा क्र.४ च्या आदेशानुसार बीड जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक म. बीड ही भुविकास बँक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ अन्वये अंतिम अवसायनात घेण्यात येवून अवसायक म्हणून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बीड यांची नियुक्ती करण्यात आली होती व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांचे वाचा क्र.५ चे आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांचे ऐवजी श्री. समृत जाधव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि,

अवसायक, बीड जिल्हा सहकारी कृषि ग्रामिण बहुउद्देशीय विकास बँक म.बीड तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड नी सादर केलेल्या वाचा क्र. १० च्या प्रस्तावानुसार शासन निर्णय दिनांक ९ नोव्हेंबर, २०२२ अन्वये भुविकास बँकेचे थकीत कर्ज असलेल्या शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी केलेली असून त्यानुसार बँकेच्या ४०४३ कर्जदार सभासदांच्या ७/१२ वरील बोजे कमी केली आहेत.

तसेच बँकेस देणी असलेली कर्मचा-याची थकीत देणी देण्यासाठी शासनाने रक्कम रुपये ९३९३५६५३.०० चा निधी उपलब्ध करुन दिला त्याप्रमाणे ९३ कर्मचा-यांच्या बँक खात्यात त्यांच्या देय रक्कमा अदा करण्यात आल्या असून काही कर्मचा-यांची रु. ४२.४७ लाख देणे आहे. सदर रक्कमेची शिखर बँककेडे मागणी केलेली आहे. सदर बाबीचा जमा खर्च राज्य सरकारी भुविकास शिखर बँकेकडून ताळमेळ पत्रक प्राप्त झाल्यानंतर पूर्ण करण्यात येणार असल्याने अवसायकाचे कामकाज पूर्ण झालेले आहे.

तसेच भुविकास बँक बीड स्वमालकीचे दोन मोकळे प्लॉट होते शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार ई-टेंडरींगनुसार एक प्लॉट ज्याची साईज ३०९.७७ चौ.मी असून बाजारमुल्य २९.९९ लाख एवढे होते सदर प्लॉटची विक्री रक्कम रुपये ३८.६१ लाख मध्ये करण्यात आली असून सदर रक्कमेचा वापर कर्मचा-यांची थकीत देणी देण्यासाठी केला आहे व दुसरा प्लॉट ज्याचे क्षेत्रफळ १५१५.९४ चौ.मी. आहे. दिनांक ०२/०७/२०१९ ते ०३/१२/२०१९ या कालावधीत तीन वेळा ई-टेंडर प्रक्रिया राबविली होती परंतु एकही निविदा प्राप्त झाली नसल्याने सदरचा प्लॉट चे हस्तांतरण मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे नावे करण्यात आलेले असून तशा आशयाची नोंद नगरपरिषद बीड पीटीआर ला करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाचे मालमत्ता पत्रकावर (पीआर कार्ड) वर फेर क्रमांक १७२३७ दिनांक ०७/१२/२०२३ ने नोंद केली आहे.

बीड जिल्हा सहकारी कृषि ग्रामिण बहुउद्देशीय विकास बँक म. बीड या अवसायनातील बँकेचे दिनांक ३०/०९/२०२४ अखेरचे लेखापरिक्षण पूर्ण झाले आहे आणि,

अवसायक बीड जिल्हा सहकारी कृषि ग्रामिण बहुउद्देशीय विकास बँक म. बीड तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बीड यांचे वाचा क्र. १० अन्वये च्या प्रस्तावानुसार सदर बँकेच्या सभासदांची अंतिम सर्वसाधारण सभा दिनांक २४/१२/२०२४ रोजी घेण्यात आली असून सदर सभेतील ठराव क्र. ४ अन्वये बँकेची नोंदणी रद्द करणेबाबतचा ठराव करण्यात आला आहे व बँकेचे दिनांक ३०/९/२०२४ अखेर झालेल्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालानुसार दर्शविण्यात आलेल्या जमाखर्च, नफातोटा, ताळेबंद तसेच झालेल्या खर्चास मंजूरी देण्यात आलेली आहे. तसेच बँकेचा ताळेबंद झिरो करण्यासाठी परीरक्षक (Custodian) यांची नियुक्ती करण्याबाबत विनंती करून अंतिम अवसायन अहवाल या कार्यालयास सादर केला आहे आणि,

बीड जिल्हा सहकारी कृषि ग्रामिण बहुउद्देशीय विकास बँक म. बीड या बँकेचे अवसायक हेच सदर बँकेचे निबंधक असल्याने ज्या प्रकरणांमध्ये निबंधकाच्या पूर्वमंजूरीची आवश्यकता आहे. अशा प्रकरणांमध्ये मंजूरीचे अधिकार प्रदान करण्याकरिता मा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, म.रा. पुणे यांचे वाचा क्र. ६ अन्वये परिपत्रकीय सूचना निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत. बीड जिल्हा सहकारी कृषि ग्रामिण बहुउद्देशीय विकास बँक म. बीड या बँकेचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड हेच निबंधक व अवसायक सुद्धा आहेत. त्यामुळे उक्त परिपत्रकानुसार सदर बँकेची अवसायन कारवाई समाप्त करून उर्वरित कामकाज पूर्ण करण्याकरीता परिरक्षक (Custodian) नियुक्ती करण्याचे अधिकार या कार्यालयास प्राप्त आहेत.

त्याअर्थी,

बीड जिल्हा सहकारी कृषि ग्रामिण बहुउद्देशीय विकास बँक म. बीड (अवसायनात) या बँकेच्या अवसायक यांनी वाचा क्र. १० अन्वये सादर केलेल्या अंतिम अहवालानुसार सदर भुविकास बँकेची अवसायन कार्यवाही समाप्त झाली असल्याचे घोषित करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये सदर भुविकास बँकेची नोंदणी रद्द करून बँकेचा ताळेबंद झिरो करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम ८९(१७) नुसार श्री. समृत जाधव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बीड यांची बीड जिल्हा सहकारी कृषि ग्रामिण बहुउद्देशीय विकास बँक म. बीड या बँकेचे परीरक्षक (Custodian) म्हणून नेमणूक करणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे. सबब महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ वे नियम ८९(१७) अन्वये खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

आदेश

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ व नियम ८९(१७) अन्वये तसेच सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासन आदेश क्रमांक अप्रदा ०५१९/प्र.क्र.५९/१३-स, दिनांक २४ नोव्हेंबर, २०२१ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार मी, सुनिल शिरापुरकर, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर याद्वारे बीड जिल्हा सहकारी कृषि ग्रामिण बहुउद्देशीय विकास बँक म. बीड नोंदणी क्रमांक बी. एच. आर. /(बी. एन. के.)/(ओ)/११५/२००१, दिनांक २०/०९/२००१ या बँकेची अवसायन कार्यवाही समाप्त झाली असल्याचे घोषित करून नोंदणी रद्द करीत आहे.

तसेच बँकेचा ताळेबंद झिरो करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम ८९(१७) नुसार श्री. समृत जाधव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांची बीड जिल्हा सहकारी कृषि ग्रामिण बहुउद्देशीय विकास बँक म. बीड या बँकेचे परीरक्षक (Custodian) म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचे आदेश आज दिनांक ८ जानेवारी, २०२५ रोजी माझे स्वाक्षरी कार्यालयीन मुद्रेसह निर्गमीत करण्यात येत आहे.

(सुनिल शिरापुरकर)
विभागीय सहनिबंधक
सहकारी संस्था लातूर.